

देगलूर महाविद्यालयात वाचकदिन उत्साहात साजरा

देगलूर-देगलूर महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने कोविड - १९ आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून १९ जुन हा वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आला.

या प्रसंगी ग्रंथालय चळवळीचे पितामह कै. पी. एन. पनिकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रंथप्रदर्शन व ग्रंथाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी यावेळी प्रा. डॉ. व्ही एच जंबाले, प्रा. डॉ. एम एम चोले, तसेच कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी, ग्रंथपाल प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. उत्तमकुमार कांबळे, प्रा. ई. के. पाटील, प्रा. एम. एन. कुलकर्णी, सहाय्यक ग्रंथपाल एस. बी. नाईक, बी. पी. कर्णे, डी. एम. संगमकर, नंदू बिडवई, बालाजी माळेगावकर, बालाजी गोविंदवार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

**मुस्लिम समाजाला ५%
आरक्षण देण्याची मागणी**
देगलूर-महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम

मंजी तथा जिल्हाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण देगलूर दौऱ्यावर आले असता महाआघाडी सरकारने मुस्लिम समाजाला

देगलूर तालुका

विविध वृत्त

५ टक्के आरक्षण देऊन मुस्लीमांचा मागासलेपणा दूर करावा, अशी ऑल इंडिया तन्जिम इन्साफ शाखा देगलूरच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

या निवेदनावर तालुका प्रभारी शेख असलम, तालुका उपाध्यक्ष मिलिंद कावळगावकर, तालुका कोषाध्यक्ष अब्दुल रज्जाक, शहर कार्याध्यक्ष नाझिम शाह, खानापूर सर्कल प्रमुख इर्शाद पटेल आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

**देगलूर महाविद्यालयात
प्राणायाम व ध्यान शिबिर संपन्न**

देगलूर: आडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

आरोग्य व मनोबल उत्तम रहावे या ऊद्देशाने देगलूर महाविद्यालयात व आर्ट ऑफ लिव्हिंग, देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७.०६.२०२१ ते २१.०६.२०२१ या कालावधीत मोफत ऑनलाइन प्राणायाम व ध्यान शिबीर आयोजित करण्यात आले होते. झूम मिटिंगद्वारे सकाळी व संध्याकाळी विविध सत्रात महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग असे एकूण ८०० साधकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.

शिबिराचा समारोप जागतिक योग दिनी प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार यांनी केले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक प्रा. ओमप्रकाश मानधना, चंद्रकांत मरपल्लीकर, चंद्रकांत पटणे, संगीता टेम्भुरने व ज्ञानेश्वर पोलावर यांनी योग, प्राणायाम व ध्यान इत्यादी प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन केले. शिबिरासाठी डॉ. सुदाम लक्ष्मण, लेफ्ट. डॉ. निरजकुमार उपलंचवार, डॉ. काशीदे सुरेश, मनोज साखरे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.